

मराठीमध्ये वाचायला आवडते ?

आमच्या पुस्तकांची संपूर्ण मालिका पाहा



2018-19

प्रिय ग्राहक,

आमची नवीन आणि प्रचंड खपाची मराठी पुस्तके दर्शविणारी सेज भाषाची पुस्तकसूची (कॅटलॉग) सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

गेली 50 वर्षे सेज पब्लिकेशन्स विविध अभ्यासक्रमांमध्ये संशोधन साहित्य प्रकाशित करण्यात अग्रणी राहिले आहेत. जर्नल्समधून विद्वानांचे लेख असोत किंवा संदर्भग्रंथ आणि अलीकडच्या काळात पाठ्यपुस्तके असोत, अशी अनेक उदाहरणे आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रात अभ्यासपूर्ण सामग्री आणण्याची आमची कटिबद्धता सेज भाषा या भारतीय भाषांमधील प्रकाशन प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही नवीन उंचीवर नेऊन ठेवली आहे.

सेज भाषा प्रकल्पातर्फे, वैचारिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक थरापर्यंत अत्याधुनिक संशोधनाद्वारे भारतीय भाषांमधून पोहोचण्याचा आमचा निर्धार आहे. सन 2015मध्ये याची सुरुवात आम्ही मराठी आणि हिंदीपासून केलेली आहे. वाजवी दरांमध्ये दर्जेदार प्रकाशने उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम आम्ही प्रत्येक भारतीय भाषेमध्ये राबवणार आहोत.

या पुस्तकसूचीच्या माध्यमातून आम्ही आमच्या वाचकांना सामाजिक शास्त्रांच्या क्षेत्रातील दर्जेदार सामग्री उपलब्ध करून देत आहोत, ज्यामध्ये संशोधन पद्धती, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, शासन, माध्यम आणि संज्ञापन, मानसशास्त्र, शिक्षण, अर्थशास्त्र आणि विकास अभ्यास, शैक्षणिक साधने आणि व्यवसाय व व्यवस्थापन यांचा समावेश आहे. परवडण्याजोगी अशी ही पुस्तके विद्यार्थी आणि संशोधक अशा दोहोंसाठी बहुमोल ठरतील. या पुस्तकांमध्ये पांडित्यपूर्ण विषयांमधील उच्च दर्जाचे संदर्भज्ञान तर समाविष्ट आहेच, शिवाय स्वयंविकासाच्या दृष्टीनेही पूरक अभ्यास किंवा स्पर्धा परीक्षांसाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. तुम्हाला उत्कृष्ट मराठी पुस्तकांद्वारे आपले ग्रंथालय समृद्ध करायचे असेल आणि या कामी साहाय्य पाहिजे असेल, तर नजीकच्या विक्री प्रतिनिधीशी संपर्क साधा. याशिवाय एखाद्या पुस्तकाची एक किंवा अधिक प्रती खरेदी करण्यासाठी bhashasales@sagepub.in या ईमेल आयडीवर आपण संपर्क साधू शकता.

आमच्या नवीन आणि आगामी पुस्तकाविषयी ताजी माहिती हवी असल्यास किंवा सेजमधील घडामोडींची माहिती हवी असल्यास आणि आमच्या मेलिंग लिस्टमध्ये सहभागी व्हायचे असल्यास, marketing@sagepub.in वर आमच्याशी संपर्क साधा. तुम्हाला साहाय्य करायला आम्हाला नक्की आवडेल.

आमच्या ताज्या पुस्तकसूचीमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे आणि माहितीपर काही तरी सापडेल, याविषयी खात्री वाटते.

आमच्या पुस्तकाविषयी विचार करून आपला बहुमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

आपले विश्वासू,
सेज मार्केटिंग

अनुक्रमणिका

व्यवसाय आणि व्यवस्थापन.....	1-4
संशोधन पद्धती.....	4-6
शैक्षणिक साधने.....	6
समाजशास्त्र.....	7-9
इतिहास.....	9-10
राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध....	10-12
शांतता आणि संघर्ष अभ्यास.....	13
नीति मूल्ये.....	13
अर्थशास्त्र आणि वैकासिक अभ्यास.....	14-15
माध्यमे आणि संज्ञापन.....	16
नागरी अभ्यास.....	16


ई-बुकसमध्येही
उपलब्ध



सर्व पुस्तके ई-बुक
असतील असे नाही

दि विनिंग मॅनेजर

₹ 250



हिंदीमध्ये उपांतब

व्यावसायिक यशाची
शाश्वत तत्त्वे 2e

व्यवस्थापन शास्त्राच्या निव्वळ सिद्धान्तापलीकडे जाऊन हे पुस्तक कॉर्पोरेट जगतातील प्रत्यक्ष घडामोडींचा, स्थितींचा धांडोळा घेते. नोकरीसाठी अर्ज करण्यापासून ते मध्यम-स्तर व्यवस्थापनापर्यंतचा काळ यात अंतर्भूत आहे. 50 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव चटपटीत आणि सोप्या भाषेत आपल्यासमोर येतो आणि सिद्धान्तापलीकडे जाऊन 'काय करायला हवे' याविषयी सुयोग्य मार्गदर्शन करतो.

लेखकाविषयी

वॉल्टर व्हिएरा हे इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टिंग इन्स्टिट्यूट्सचे (आयसीएमसीआय) माजी अध्यक्ष आहेत.

2016 • 276 pages • PB (978-93-515-0679-9)

मॅनेजर ते सीईओ

₹ 250



हिंदीमध्ये उपांतब

उत्कर्षाच्या वाटेतले ९
टप्पे २e

या पूर्णपणे सुधारित आवृत्तीच्या माध्यमातून वॉल्टर व्हिएरा पुन्हा एकदा आपल्या भेटीला आले आहेत. सोबतीला आहे अर्थातच त्यांचा चिरंतन द्रष्टेपणा. हे पुस्तक तुमच्यासाठी ठरेल ९ टप्प्यांचा मार्गदर्शक, जो तुम्हाला पलीकडच्या त्या सीईओ केबिनपर्यंत पोहोचण्यास मदत करेल. मॅनेजमेंट क्षेत्रात हमखास यशास्वी व्हायचे असेल, तर व्हिएरा तुमचे गुरू ठरू शकतात.


लेखकाविषयी

वॉल्टर व्हिएरा हे इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टिंग इन्स्टिट्यूट्सचे (आयसीएमसीआय) माजी अध्यक्ष आहेत.

2017 • 224 pages • PB (978-93-528-0005-6)

अधीर व्यवस्थापक

₹ 250



मॅनेजमेंट गुरू वॉल्टर व्हिएरा यांचे 'अधीर व्यवस्थापक' अवघ्या 10 वर्षांत सीईओच्या केबिनचे स्वप्न दाखवते आणि बहुतेकदा तिथून पुढे एखाद्या स्टार्ट-अपच्या वाटेवर घेऊन जाते. हे पुस्तक उतावीळ व्यवस्थापकाला कॉर्पोरेट यशाच्या द्रुतगती मार्गावर आणते आणि त्याच वेळी, अपघात होऊ नये यासाठी धोक्याचे इशारेही देते.


लेखकाविषयी

वॉल्टर व्हिएरा हे इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टिंग इन्स्टिट्यूट्सचे (आयसीएमसीआय) माजी अध्यक्ष आहेत.

2017 • 172 pages • PB (978-93-866-0205-3)

इझी मनी

₹ 225



हिंदीमध्ये उपांतब

पैशाच्या उत्क्रांतीचा
इतिहास: रॉबिन्सन क्रुसो
ते पहिले महायुद्ध

'इझी मनी' या पुस्तकात विवेक कौल यांनी पैशाचा इतिहास आणि पैशाच्या स्वरूपात झालेल्या बदलांमुळे आपल्या वित्तीय आणि सामाजिक इतिहासाला कशी वळणे मिळत गेली याचे समग्र विवेचन केले आहे. हा वित्तीय इतिहास अभ्यासल्याने आपल्याला सध्या भेडसावत असलेल्या अनेक प्रश्नांचे स्वरूप तर समजेलच, शिवाय पण या समस्यांचा उगम, उदय कसा होतो हेही समजू शकेल.

लेखकाविषयी

विवेक कौल यांनी डीएनए आणि दि इकॉनॉमिक टाइम्स या दैनिकांमध्ये अनेक वरिष्ठ पदांवर काम केले आहे. याशिवाय त्यांनी द टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, द हिंदू बिझिनेस लाइन, दि एशियन एज, डेक्कन क्रॉनिकल, इंडियन मॅनेजमेंट, फोर्ब्स इंडिया, क्वाटर्झ इंडिया, म्युच्युअल फंड इनसाइट आणि वेल्थ इनसाइट या नियतकालिकांमध्ये विपुल लिखाण केले आहे.

2016 • 284 pages • PB (978-93-515-0717-8)

₹ 250

कार्यालयीन भावनिक बुद्धिमत्ता

एक व्यावसायिक
मार्गदर्शक 4e

सध्याच्या ताण-तणावाच्या वातावरणात भावनिक बुद्धिमत्ता हा व्यावसायिक यशासाठीचा महत्त्वाचा घटक मोठ्या प्रमाणात मानला जाऊ लागला आहे. बहुचर्चित अशा या पुस्तकाची सुधारित चौथी आवृत्ती भावना ओळखण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्गदर्शक ठरू शकेल.

लेखकाविषयी

दलित सिंग हे ज्येष्ठ सनदी अधिकारी असून, १९८२ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) दाखल झाले. ते हरियाणा केडरमधील असून, त्या राज्यात आणि केंद्र सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. डॉ. सिंग हे प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञ असून, भावनिक बुद्धिमत्ता या विषयातले तज्ज्ञ आहेत.

2017 • 176 pages • PB (978-93-859-8538-6)

₹ 375


सोमवारवर प्रेम करा आणि तरुणपणी निवृत्त व्हा

‘सोमवारवर प्रेम करा आणि तरुणपणी निवृत्त व्हा’ हे पुस्तक पुरवते अत्यंत परिणामकारक आणि अत्याधुनिक स्ट्रेटजीज्, अशा व्यक्तींसाठी ज्यांना ध्यासातूनच जीवन साकारायचे आहे आणि मनासारखे जगून पैसे कमवायचे आहेत! अमाप संपत्ती आणि काटोकाट भावनिक समाधान ही दोन्ही ध्येये वेगाने गाठायची असतील तर त्यासाठी “उत्कट ध्यासा”चा मार्ग धरावाच लागेल.

लेखकाविषयी

सिद्धार्थ शर्मा हे सक्सेस मॅक्स परफॉर्मन्स कन्सल्टिंग या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होत.

2017 • 326 pages • PB (978-93-864-4638-1)



हिंदीमध्ये उपलब्ध

₹ 395

कोण फसवते आणि कसे?

घोटाळे, लबाडी आणि
कॉर्पोरेट विश्वाची
काळोखी बाजू

कॉर्पोरेट जगतात उद्ध्वणाच्या घोटाळ्यांचे आणि फसवणुकीचे नेमके वर्णन या पुस्तकात पाहायला मिळते. सहा वर्षांच्या अथक संशोधनानंतर गतकाळातील अनेक कॉर्पोरेट गुन्हांचा, त्यांमागील पार्श्वभूमी आणि परिस्थितींचा लेखाजोखा आपल्यासमोर येतो.

लेखकाविषयी

रॉबिन बॅनर्जी यांनी २० हून अधिक देशांमधील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गेली ३५ वर्षे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ते चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी असून, वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवीधारक आहेत.

2017 • 336 pages • PB (978-93-859-8534-8)



हिंदीमध्ये उपलब्ध

₹ 350

कॅम्पस टू कॉर्पोरेट


रोजगारक्षम होण्याचा
यशोमार्ग

गंगाधर जोशी कॅम्पस टू कॉर्पोरेट या पुस्तकातून ज्ञानाचे कौशल्यात रूपांतर करणे आणि त्यातून रोजगार निर्माण करणे, या गोष्टींवर नवा प्रकाशझोत टाकतात. आजच्या काळात, शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी आणि कौशल्यांच्या आधारावर नोकरी देणाऱ्या कंपन्या या दोन्हीमधील अंतर हा कदाचित सर्वात मोठा असा भाग आहे, ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

लेखकाविषयी

गंगाधर जोशी, माजी संचालक, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट (एसआयओएम), नाशिक

2017 • 252 pages • PB (978-93-864-4671-8)



देहबोली

₹ 250


व्यावसायिकांना
मार्गदर्शन, 3e

सध्याच्या स्पर्धेच्या युगात देहबोलीवरील नियंत्रण हे एक अत्यावश्यक कौशल्य बनले आहे. अधिकारी वर्ग, मनोरंजन व्यावसायिक, राजकारणी, सेलेब्रिटी यांना यशोशिखरावर नेते ती त्यांची देहबोलीच! हे पुस्तक त्या बहुचर्चित देहबोलीचे रहस्य उलगडून दाखवते.

लेखकाविषयी

हेडविग लेविस हे शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक असून, त्यांनी व्याख्याता आणि प्राचार्य म्हणूनही काम पाहिले आहे. १९९३ मध्ये त्यांना नवी दिल्लीतील अखिल भारतीय ख्रिस्ती उच्चशिक्षण संघटनेकडून (एआयएसीएचई) रेव्हरंड टी. ए. मथियास इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

2016 • 292 pages • PB (978-93-515-0709-3)



हिंदीमध्ये उपलब्ध

महिला उद्योजक

₹ 250


प्रेरणादायक यशोगाथा

हे पुस्तक भारतातील काही महिला उद्योजकांच्या प्रेरणादायक कथा वाचकांसमोर आणते. या उद्योजकांशी प्रत्यक्ष बोलून गोळा केलेल्या माहितीवर हे पुस्तक आधारित आहे. एखादा उद्योग किंवा संस्था सुरु करण्यासाठीची प्रेरणा हल्ली उदरनिर्वाहाच्या गणितापेक्षाही सर्जनशील अभिव्यक्ती आणि वैयक्तिक आकांक्षेतून अधिक मिळते हे या कथांमधून अधोरेखित होते.

लेखकाविषयी

अविनाश किरपाल हे टाटा इंटरनॅशनल लि.चे माजी उपाध्यक्ष आहेत.

2017 • 176 pages • PB (978-93-866-0216-9)



हिंदीमध्ये उपलब्ध

नेते आणि नेतृत्व विचार

₹ 195

भारतीय उद्योजकांचा
दृष्टिकोन

नेतृत्वाच्या अत्यंत महत्त्वाच्या पैलूविषयीचे अमूल्य धडे आपल्यासमोर सादर होतात, थेट सीईओंच्या अंतरंगातून. काही महान उद्योगमहर्षींच्या संक्षिप्त वैयक्तिक प्रसंगकथनाचे हे संकलन हेच दाखवून देते, की मोठ्यातल्या मोठ्या उद्योगपतीलाही नेतृत्वाचा शोध स्वतःहून घ्यावा लागतो आणि प्रयत्नपूर्वक ते विकसित करावे लागते.

लेखकाविषयी

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन — ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन, नवी दिल्ली, भारत

2016 • 184 pages • PB (978-93-515-0701-7)



हिंदीमध्ये उपलब्ध

यशस्वी जीवनासाठीची कौशल्ये


₹ 550

यशस्वी जीवनासाठीची कौशल्ये मानसशास्त्रातील मूलभूत तत्वांच्या आधारे वाचकांना ताण, तंदुरुस्ती, कामकाज, खासगी नाती, संवाद, खंबीरपणा आणि आत्मसन्मान अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी माहिती आणि मदत पुरवते. अतिशय वेगळ्या आणि ताज्या अॅप्रोचने लिहिलेले हे पुस्तक वाचकांना दैनंदिन आव्हानांचा दाखला देत त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक कौशल्ये सुधारण्याकामी मदत करते.

लेखकाविषयी

अलका वाडकर, माजी अध्यापक, मानसशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ

2018 • 450 pages • PB (978-93-528-0631-7)



हिंदीमध्ये उपलब्ध

₹ 295

विरामाची घोषणा एका नवीन भविष्याची निर्मिती


सहा सोप्या टप्प्यांतून अर्थपूर्ण भविष्याकडे

आपल्यापैकी प्रत्येकाचे, समाजातील प्रत्येक घटकाचे, प्रत्येक क्षेत्रात एक सुनिश्चित, अपेक्षित, ठरावीक भविष्य आहे. पण.. ते आपल्यासाठी स्वीकारार्ह आहे का? भविष्य वर्तवण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे, स्वतःच ते घडवणे! 'विरामाची घोषणा एका नवीन भविष्याची निर्मिती' हे पुस्तक स्वतःच्या पसंतीचे भविष्य घडवण्यासाठी अतिशय सुलभतेने ६ सोप्या टप्प्यांची रूपरेषा पुरवते.

लेखकाविषयी

समीर दुआ हे पुण्यातील इन्स्टिट्यूट फॉर जनरेटिव्ह लीडरशिप या संस्थेचे संस्थापक आणि सीईओ आहेत.

2018 • 254 pages • PB (978-93-528-0412-2)



हिंदीमध्ये उपलब्ध

₹ 425

संशोधन पद्धती


नवोदितांकरिता क्रमवार मार्गदर्शक, 4e

संशोधन किंवा संशोधन पद्धतीचा कोणताही अनुभव नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक खास लिहिले गेले आहे. सामाजिक शास्त्र विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, ज्यांना संशोधनात रस आहे, त्यांना हे पुस्तक तंत्रे आणि उदाहरणे यशस्वीरित्या पुरवते.

लेखकाविषयी

रणजित कुमार यांना ऑस्ट्रेलियातील कर्टिन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया येथे ३० वर्षे अध्यापनाचा अनुभव आहे. ते सध्या युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया येथे संशोधन आणि मूल्यमापन मुक्त सल्लागार म्हणून काम करतात.

2017 • 468 pages • PB (978-93-515-0707-9)



हिंदीमध्ये उपलब्ध

₹ 395

यशस्वी गुणात्मक संशोधन

नवशिक्ष्या विद्यार्थ्यांसाठी व्यावहारिक मार्गदर्शन

मूलभूत सैद्धान्तिक दृष्टिकोनांची ओळख हे पुस्तक करून देते.

मग इतर दृष्टिकोनांशी तुलना आणि तफावत यांची चर्चा करते. साम्यस्थळांची ही चर्चा, कोणती पद्धती नेमकी केव्हा अनुसरावी याविषयीचे मार्गदर्शन, पॅटर्न्सच्या संदर्भात शोध घेण्याची दृष्टी अशा तिहेरी शिदोरीमुळे गुणात्मक संशोधनाच्या क्षेत्रात तुम्हाला नवीन आत्मविश्वास मिळेल.

लेखकांविषयी

व्हर्जिनिया ब्राउन या न्यूझीलंडमधील ऑकलंड येथील ऑकलंड विद्यापीठात मानसशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापिका आहेत.

व्हिक्टोरिया क्लार्क या इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथील वेस्ट इंग्लंड विद्यापीठात मानसशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापिका आहेत.

2016 • 400 pages • PB (978-93-515-0693-5)



हिंदीमध्ये उपलब्ध

₹ 495

संख्याशास्त्राची तोंडओळख 3e


विद्यार्थ्यांच्या शंकाकुशंका कमी करण्यासाठी आणि निष्कारण सूत्रांचा फापटपसारा टाळण्याच्या दृष्टीने या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर, मूलभूत संख्याशास्त्रीय रचना

आणि विश्लेषणाचा सर्वंकष आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. संख्याशास्त्र कशा प्रकारे काम करते, याची प्रचीती या पुस्तकात देण्यात आलेल्या वास्तविक जीवनातील विविध उदाहरणांवरून येऊ शकते.

लेखकांविषयी

फ्रेडरिक एल. कुलीज (पीएच.डी.) यांनी फ्लोरिडा विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात बी.ए., एम.ए. आणि पीएच.डी. पूर्ण केली. त्यांनी फ्लोरिडात गेन्सविल येथील शॅड्स टिचिंग हॉस्पिटलमधून चिकित्सक चेतामानसशास्त्रात (clinical neuropsychology) पोस्टडॉक्टरल पाठ्यवृत्ती पूर्ण केली. त्यांनी भारतात तीन फुलब्राइट पाठ्यवृत्तींवर काम केले आहे.

2017 • 476 pages • PB (978-93-515-0695-9)



हिंदीमध्ये उपलब्ध

₹ 325

संशोधन प्रकल्प कसा करावा याबाबतचे आवश्यक मार्गदर्शन 2e



हिंदीमध्ये उपलब्ध

‘अनभिज्ञ ते तज्ज्ञ’ या प्रवासासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये हे

पुस्तक पुरवते. संशोधन प्रकल्पातील प्रत्येक टप्प्यावर हे पुस्तक वाचकांना अतिशय रोचक मार्गदर्शन करत राहते. प्रकल्प सुरु करण्यापासून तो लिहून काढेपर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र प्रकरण सर्व शंकांचे निरसन करते.

लेखकाविषयी

झीना ओ’लिअरी या संशोधन कार्यपद्धती अभ्यासक्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या तज्ज्ञ आहेत. पुरावाधारित निर्णयप्रक्रियेसाठी संशोधनाची उपयोजिता हा त्यांचा विशेष आवडीचा विषय. त्या ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड शासनव्यवस्था संस्थेमध्ये सिनियर फेलो आहेत.

2016 • 384 pages • PB (978-93-515-0699-7)

₹ 325

संशोधन संरचना

गुणात्मक, संख्यात्मक
आणि मिश्र पद्धतींचे
दृष्टिकोन 4e



संशोधन संरचनेच्या एकाच पुस्तकात वाचकाला गुणात्मक, संख्यात्मक आणि मिश्र पद्धतींमध्ये

तुलना करण्याची संधी मिळते. संशोधनाच्या प्रक्रियेतील सुरुवातीच्या तात्त्विक गृहीतप्रमेयांपासून ते संशोधन लेखन आणि सादरीकरणाच्या टप्प्यांदरम्यान या पद्धतींची सप्रमाण चिकित्सा आढळते.


लेखकाविषयी

जॉन डब्ल्यू. क्रेसवेल हे युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का, लिंकन येथे शैक्षणिक मानसशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

2017 • 292 pages • PB (978-93-515-0697-3)

₹ 250

एसपीएसएसचे प्राथमिक पाठ



मानव्यविद्या, आयुर्विज्ञान, सामाजिक शास्त्रांसाठीचे हे पुरवणी पुस्तक एसपीएसएस, संख्याशास्त्र किंवा गणित यांची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या वाचकांना एसपीएसएसची तोंडओळख करून देते. एकीकडे विषयाबाबत धास्ती कमी करून आत्मविश्वास वाढवतानाच, पॉइंट अँड क्लिक पद्धतीने शास्त्रशुद्ध संशोधनातील नेमकी उदाहरणे मांडून वाचकांना मार्गदर्शन करते आणि प्रतिकृती सादर करण्यास उद्युक्त करते.

लेखकाविषयी


मॅनफ्रेड ते ग्रोतेन्युईस हे इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर सोशल सायन्स थिअरी अँड मेथडॉलॉजी (आयसीएस) या संस्थेत क्वांटिटेटिव डेटा अॅनालिसिस या विषयाचे सहयोगी प्राध्यापक आहेत.

आन्नेके मॅथिज्सेन या रॅडबारुड युनिव्हर्सिटीच्या स्ट्रॅटजी अँड डेव्हलपमेंट विभागात धोरणविषयक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

2017 • 116 pages • PB (978-93-864-4634-3)

₹ 475

गुणात्मक संशोधनाची कार्यपद्धती 3e



संशोधन अभ्यास, उतारे, वैयक्तिक अनुभवाचे दाखले यांचा अंतर्भाव केल्यामुळे प्रत्येक प्रकरणात सुसंगत आणि रोचक उदाहरणे

आढळतात. गुणात्मक कार्यपद्धती अभ्यासण्यासाठी विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाचावेच लागेल. विद्यार्थ्यांना खरोखरच ते स्वतःहून वाचायला आवडेल. कारण उदाहरणांच्या माध्यमातून विषय समजावून घेणे त्यांना अधिक सोपे जाईल.

लेखकाविषयी

शार्लिन नॅगी हेस-बिबर, पीएच.डी., या चेस्टनट हिल, मॅसॅच्युसेट्स येथील बॉस्टन कॉलेजमध्ये समाजशास्त्राच्या प्राध्यापिका आणि स्त्री आणि लिंग अभ्यासक्रमाच्या संचालिका आहेत.

2017 • 374 pages • PB (978-93-866-0221-3)

₹ 745

आगामी पुस्तक

गुणात्मक संशोधन, 4e

अतिशय यशस्वी असे हे पुस्तक पूर्णपणे सुधारित आणि पुनरीक्षित करण्यात आले असून, त्यामुळे अधिक समग्र आणि सुगम बनले आहे. स्थापित सिद्धान्त, संशोधन नीतिमूल्ये आणि संरचनात्मक आढावा अशा महत्त्वाच्या विषयांवरील प्रकरणे नव्याने अंतर्भूत करण्यात आली आहेत.

संपादक परिचय

डेव्हिड सिल्वरमन हे लंडनमधील गोल्डस्मिथ्स महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाचे मानद प्राध्यापक आहेत. सेजसाठी त्यांनी अनेक प्रचंड खपाची पुस्तके लिहिली आहेत.

2018 • 400 pages • PB (978-93-528-0862-5)



हिंदीमध्ये उपलब्ध

₹ 250

आपला पीएचडी प्रबंध कसा प्रकाशित करावा

आपला पीएचडी प्रबंध कसा प्रकाशित करावा हे विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन प्रकाशित करण्यासाठी आवश्यक असे पहिले समग्र आणि खात्रीशीर मार्गदर्शक पुस्तक आहे. मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रांच्या विशाल आवाक्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या शिक्षक-मार्गदर्शकांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.

लेखकाविषयी

सारा कारो या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये अर्थ आणि वित्त संपादक आहेत.

2017 • 136 pages • PB (978-93-859-8539-3)



₹ 250

संशोधन प्रस्ताव विकसित करणे

या सहजसोप्या, माहितीपर आणि रंजक पुस्तकाद्वारे डेनिकोलो आणि बेकर तुम्हाला परिणामकारक संशोधन प्रस्ताव बनवण्याविषयी मार्गदर्शन करतात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रकल्पासाठी आर्थिक साहाय्य मिळू शकेल किंवा एखाद्या संशोधन पदवी अभ्यासक्रमात तुम्हाला स्थान मिळू शकेल.

लेखकाविषयी

पॅम डेनिकोलो प्राध्यापक (मानद), सनदी मानसशास्त्रज्ञ, या रीडिंग विद्यापीठातून नुकत्याच निवृत्त झाल्या आहेत.

ल्युसिंडा बेकर या रीडिंग विद्यापीठातील पारितोषिक विजेत्या वरिष्ठ व्याख्यात्या आणि फेलो आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पदवी आणि पदव्युत्तर संशोधन विद्यार्थ्यांना घडवले आहे.

2017 • 160 pages • PB (978-93-859-8541-6)



हिंदीमध्ये उपलब्ध

₹ 250


तुमचे प्रबंध लिखाण 3e

पॉल ऑलिव्हर हे यशस्वी प्रबंध पर्यवेक्षक असून, आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर नोंदी आणि माहितीचे रूपांतर संपूर्ण पदव्युत्तर किंवा पीएच.डी. प्रबंधांमध्ये कसे करायचे याविषयी ते मार्गदर्शन करतात. हे पुस्तक तुम्हाला या संपूर्ण प्रक्रियेची एक तयार रूपरेखाच सादर करते, जिचे अनुसरण केल्यास नियोजन आणि तयारी, सैद्धान्तिक दृष्टिकोन, प्राथमिक माहिती प्रकाशन आणि तोंडी परीक्षेची तयारी या विविध टप्प्यांचा प्रवास सुलभ होईल.

लेखकाविषयी

पॉल ऑलिव्हर हे शैक्षणिक लेखक आणि संशोधक आहेत. संशोधन पद्धती, शिक्षण, तत्त्वज्ञान, आणि धर्म या विषयांवर १९ पुस्तकांचे लेखन वा संपादन केले आहे. तब्बल सात भाषांमध्ये त्यांची पुस्तके भाषांतरित झाली आहेत. हडसफील्ड विद्यापीठात त्यांनी अनेक वर्षे व्याख्याता म्हणून काम पाहिले. तेथे ते डॉक्टर ऑफ एज्युकेशन अभ्यासक्रमाचे प्रमुख होते.

2016 • 172 pages • PB (978-93-859-8542-3)



आगामी पुस्तक

₹ 475

जातिव्यवस्थेची पुनर्रचना


पवित्रतेकडून अपवित्रतेकडे

हे पुस्तक जातिव्यवस्थेतील आर्थिक, राजकीय, आणि वैचारिक घटकांच्या आंतरक्षेत्राचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास करते. वास्तविक जाती व्यवस्था ही धार्मिक व धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या आधारे असलेली जमीन हक्क व राजकीय सत्ता यांची उतरंड दर्शवते. मुख्य प्रवाहातील समाजशास्त्रज्ञ हे जातिव्यवस्थेच्या आचारपद्धतीतील एकजिनसीपणावरच लक्ष केंद्रित करत असल्याने अंतर्जातीय असमानतेकडे दुर्लक्ष होत असलेले दिसून येते.

लेखकाविषयी

हीरा सिंह हे यॉर्क विद्यापीठ, टोरंटो येथे समाजशास्त्राचे अध्यापन करतात.

2018 • 312 pages • PB



₹ 450

भारतातील बौद्धधम्म


ब्राह्मणीधर्म व जातीयतेला आव्हान

भारतातील बौद्धधम्म, ब्राह्मणवाद आणि जातियतेच्या २५०० वर्षांच्या प्रवासाचा रंजक शोध हे पुस्तक घेते. डॉ. गेल ऑम्बेट बौद्धधम्माचा ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय आणि तात्त्विक अंगांनी धांडोळा समर्थपणे घेतात.

लेखकाविषयी

गेल ऑम्बेट या मुक्त लेखिका आणि विकास सल्लागार आहेत. दलित, जातिविरोधी, शेतकरी, पर्यावरण आणि विशेषतः ग्रामीण महिलांशी संबंधित विविध चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला.

2016 • 404 pages • PB (978-93-515-0713-0)



₹ 350

भारतातील दलित समाज


सामूहिक विधिलिखिताच्या शोधात

दलितांचे सध्याचे देशातील आणि राज्यागणिक स्थान यांचा सविस्तर आढावा हे पुस्तक घेते. यासाठी मानवी विकास, सामाजिक आणि आर्थिक अशा विविध निर्देशांकांचा आधार घेते. मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी दलितांबरोबर कशा प्रकारे भेदभाव केला जातो याचेही सप्रमाण आणि सोदाहरण विवेचन या पुस्तकात मांडण्यात आले आहे.

लेखकाविषयी

सुखदेव थोरात, भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद (आयसीएसएसआर); प्राध्यापक, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ.

2017 • 344 pages • PB (978-93-859-8532-4)



₹ 395

हिंदुत्व-मुक्त भारत

दलित-बहुजन, सामाजिक-आध्यात्मिक आणि वैज्ञानिक क्रांतीवरील चिंतन


'व्हाय आय अॅम नॉट अ हिंदू'

या प्रचंड गाजलेल्या पुस्तकाचे लेखक कांचा अइलैय्या यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या या आणखी एका विचारप्रवर्तक पुस्तकातून ते ब्राह्मणवादाची आणि भारतातील जाती व्यवस्थेची सखोल चिकित्सा करतात. अ-वैज्ञानिक आणि अ-राष्ट्रीय भूमिकांमुळे हिंदुत्ववादाचा लवकरच ऱ्हास होईल, असे भाकीतही ते वर्तवतात.

लेखकाविषयी

एक तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक असलेले कांचा अइलैय्या उस्मानिया विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. भारतातील जातिवादविरोधी लढ्यातील ते एक अध्वर्यू आहेत. दलित-बहुजन मुद्द्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मांडण्यातही त्यांचा पुढाकार असतो.

2017 • 336 pages • PB (978-93-859-8543-0)



₹ 350

भारतातील सामाजिक चळवळी


एक साहित्यिक परामर्श 2e

सामाजिक चळवळी सहसा असंगठित असल्या, तरी काहीतरी सामूहिक राजकीय भूमिका घेऊन राजकीय आणि/किंवा सामाजिक बदलांसाठी सतत प्रयत्नशील असतात. भारतात अशा चळवळींची परंपरा कित्येक शतकांची असली, तरी त्यांचा सखोल अभ्यास अलीकडेच सुरू झालेला दिसतो. अशाच एका समृद्ध पुस्तकाची ही पूर्णतया सुधारित आवृत्ती भारतात १८५७ पासून सुरू झालेल्या सामाजिक चळवळींशी संबंधित साहित्याची साक्षेपी समीक्षा आणि विश्लेषण करते.

लेखकाविषयी

घनश्याम शाह हे सध्या नेदरलँड्समधील वासेनार येथील 'नेदरलँड्स इन्स्टिट्यूट ऑफ अँडव्हान्स्ड स्टडी इन ह्यूमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस' या संस्थेचे विद्यावृत्तीधारक आहेत.

2017 • 288 pages • PB (978-93-859-8536-2)



हिंदीमध्ये उपलब्ध

₹ 350

भारतीय समाजशास्त्र


समस्या आणि आव्हाने

'भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास' या खंडात आलेले निबंध हे एकेकट्याने किंवा सामूहिक स्वरूपात भारतीय समाजाच्या व समाजशास्त्र अभ्यासाच्या एक किंवा अनेक पैलूंचे विश्लेषण करतात. त्या दृष्टीने हा खंड म्हणजे खरोखरीच भारतीय समाजशास्त्राविषयीचा शोधकदीप ठरतो. तसेच, भारतीय समाजशास्त्रज्ञांना आत्मनिरीक्षणासाठी प्रवृत्त करतो. भारतीय समाजशास्त्र संस्थेच्या (आयएसएस) अधिकृत मुखपत्रातून प्रस्तुत निबंधांची काळजीपूर्वक निवड प्रा. एल. थारा भाई यांनी केली आहे.

लेखकाविषयी

एल. थारा. भाई या मदुराई कामराज विद्यापीठात समाजशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आणि विभागप्रमुख होत्या. त्यांना समाजशास्त्रातील अध्यापन आणि संशोधनाचा ३७ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे.

2017 • 312 pages • PB (978-93-859-8537-9)



₹ 250

अमूल्य कन्यारत्ने


पहिल्या पिढीतील स्वावलंबी महिला

अमूल्य कन्यारत्ने हे पुस्तक शहरी भागांतील युवतींच्या करिअरविषयक महत्त्वाकांक्षांचा वेध घेते. या मुली उच्च शिक्षणासाठी, नोकऱ्यांसाठी घराची चौकट ओलांडून बाह्यविश्वात येतात तेव्हा अनेक दूरगामी बदल घडवू लागतात. या बदलांचा किंवा संक्रमणांचा - लोकसंख्यात्मक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक - अभ्यास हा या पुस्तकाचा गाभा आहे.

लेखकाविषयी

अॅलिस क्लार्क या इतिहासकार असून, भारतात लिंगभेद आणि समाज या विषयांचा त्यांचा अभ्यास आहे. कॅलिफोर्निया-बर्कले विद्यापीठ विस्तार विभागाच्या त्या माजी निदेशक आहेत.

2017 • 212 pages • PB (978-93-528-0415-3)



हिंदीमध्ये उपलब्ध

₹ 250

मातृत्वाबद्दलच्या शंकाकुशंका


स्त्रीवादाचे सैद्धान्तीकरण

मातृत्वाबद्दलच्या शंकाकुशंका हे स्त्रीवादाचे सैद्धान्तीकरण या मालिकेतले चौथे पुस्तक आहे. भारतीय समाजाच्या आकलनासाठी मातृत्वाविषयीचे आकलन अत्यावश्यक आहे, या मुद्द्यावर या पुस्तकाचा भर आहे. भारत जागतिक भांडवली व्यवस्थेचा घटक बनल्यापासून मातृत्वाच्या संकल्पनेत आणि आचरणात बदल झालेला दिसून येतो. या पुस्तकात मातृत्वाचे एक विचारधारा म्हणून आणि एक आचरण म्हणून विश्लेषण करण्यात आले आहे.

लेखकाविषयी

यशोधरा बागची (१९३७-२०१५) या जादवपूर विद्यापीठात महिला अभ्यास विषयाच्या गुणश्री प्राध्यापक होत्या. पश्चिम बंगाल महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

2018 • 145 pages • PB (978-93-528-0424-5)



खादी

गांधींच्या क्रांतीचे
महाप्रतीक


वस्त्राद्वारे एकता, सक्षमीकरण आणि दास्यमुक्ती या रूपकांच्या अभ्यासाच्या माध्यमातून एका प्रतीकाची संपूर्ण समाजात गुणात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद याचा शोध घेतानाहे पुस्तक बहुआयामी परिप्रेक्ष्यातून अतिशय बारकाईने पेहरावाच्या संवादशैलीत दडलेले साम्राज्यसत्तेच्या उलथापालथीचे परीक्षण करते

लेखकाविषयी

पीटर गोंसाल्विस, पीएच.डी. हे, सॅलेशियन पॉटीफिकल युनिव्हर्सिटी, रोम येथे सामाजिक संप्रेषण शास्त्राचे अध्यापक आहेत.

2018 • 344 pages • PB (978-93-532-8209-7)

₹ 495



₹ 345

वस्त्राद्वारे स्वातंत्र्यप्राप्ती

गांधीप्रणीत स्वदेशी
क्रांतीमधील आवाहनाची
मीमांसा

महात्मा गांधी यांनी स्वदेशी पेहरावाच्या वापराच्या प्रभावी संदेशातून ३० कोटी भारतीय ज्यात सहभागी झाले अशी अभूतपूर्व क्रांती कशी घडवली याचा शोध प्रस्तुत ग्रंथातून घेण्यात आला आहे. स्वदेशी वस्त्रांच्या वापराने दास्यमुक्ती मिळवण्याच्या गांधींच्या वैशिष्ट्यपूर्ण धोरणावर लेखकाने प्रकाश टाकला आहे.

लेखकाविषयी

पीटर गोंसाल्विस, पीएच.डी. हे, सॅलेशियन पॉटीफिकल युनिव्हर्सिटी, रोम येथे सामाजिक संप्रेषण शास्त्राचे अध्यापक आहेत.

2018 • 216 pages • PB (978-93-528-0783-3)



हिंदीमध्ये उपलब्ध

आरएसएस, शालेय पाठ्यपुस्तके आणि महात्मा गांधींची हत्या

हिंदू सांप्रदायिक प्रकल्प

या पुस्तकातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शालेय पुस्तकांचे स्वरूप, महात्मा गांधींची हत्या आणि सावरकर व गोळवलकर यांनी पुरस्कृत केलेली हिंदू सांप्रदायिक विचारधारा या तिन्ही घटकांचा सखोल अभ्यास करून त्यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट केला आहे.

लेखकाविषयी

आदित्य मुखर्जी ऐतिहासिक अभ्यास केंद्र, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली, भारत

मृदुला मुखर्जी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली, भारत
सुचेता महाजन जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली, भारत

2018 • 124 pages • PB (978-93-528-0834-2)

₹ 250



₹ 450

अटलांटिक गांधी


सागरापार महात्मा

अटलांटिक गांधी, सागरापार महात्मा हे पुस्तक विदेशी स्थलांतर, उत्तर वासाहतिक संभाषण सिद्धान्त आणि प्रतिकारात्मक अभ्यासातील अलीकडचे अटलांटिक वळण यांच्या चौकटीतून गांधींचा भारतीय वसाहत ते दक्षिण आफ्रिकेतील मळे आणि खाणी इथवरच्या प्रवासातील अनुभव समोर आणण्याचा प्रयत्न करते.

लेखकाविषयी

नलिनी नटराजन या सध्या मानवविज्ञान महाविद्यालय, पोर्टो रीको विद्यापीठ, येथे इंग्रजी विभागात प्राध्यापिका आहेत.

2018 • 272 pages • PB (978-93-532-8237-0)



₹ 425

गांधी आणि अली बंधू


एका मैत्रीचे चरित्र

हे पुस्तक म्हणजे १९१९ ते १९३१ या दरम्यान गांधी व अली बंधू यांच्यातील नात्याचा असहकार-खिलाफत चळवळीच्या संदर्भातून घेतलेला परामर्श आहे. गांधींचा खिलाफत आंदोलनातील सहभाग हा एका मुस्लीम प्रश्नाचे राष्ट्रीय प्रश्नात रूपांतर करण्याच्या उपक्रमातील पहिलाच थेट सहभाग होता.

लेखकाविषयी

राखहरि चटर्जी राज्यशास्त्रातील यु.जी.सी मानद सदस्य, कलकत्ता विद्यापीठ, कोलकाता

2018 • 228 pages • PB (978-93-528-0844-1)



₹ 350

बोस बंधू आणि भारतीय स्वातंत्र्य


मर्मबंधातल्या आठवणी

शरदचंद्र आणि सुभाषचंद्र या बोस बंधूंच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील भूमिकांचा धांडोळा हे पुस्तक घेते. बोस कुटुंबातीलच अमियनाथ यांच्या प्रत्यक्षदर्शी कथनातून या आठवणी सरकत राहतात. अमियनाथ हे शरदचंद्रांचे चिरंजीव आणि सुभाषचंद्रांचे पुतणे. पण त्यापलीकडे ते या दोघांचे राजकीय समर्थक आणि विश्वासू दूतही होते.

लेखकाविषयी

माधुरी बोस या शरद चंद्र बोस यांची नात आणि सुभाष चंद्र बोस यांच्या नातपुतणी आहेत. त्या मानवाधिकार वकील म्हणून जिनिव्हा आणि पूर्व आफ्रिकेतील संयुक्त राष्ट्रांच्या संघटनांसोबत, तसेच लंडन येथील राष्ट्रकुल सचिवालयसोबत कार्यरत आहेत.

2017 • 296 pages • PB (978-93-859-8533-1)



₹ 350

सामाजिक कार्यकर्त्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण

एक माहितीपुस्तक

सामाजिक कार्यकर्त्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण: एक माहितीपुस्तक हे पुस्तक सामाजिक विकास आणि समाजकार्य प्रशिक्षणाची सांगड घालते. तसेच, समाजकार्य प्रशिक्षक, व्यासंगी, विद्यार्थी यांच्याकडून नेहमी होत असलेल्या स्वतंत्र पाठ्यपुस्तकाची आणि अध्यापनसाहित्याची मागणी पूर्ण करते.

संपादकांविषयी

सुधा दातार या पुण्यातील कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये वरिष्ठ अध्यापक होत्या.


रुमा बावीकर या पुण्यातील कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये वरिष्ठ अध्यापक आहेत.

गीता राव या पुण्यातील कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये वरिष्ठ व्याख्याता आहेत.

नागमणी राव या पुण्यातील कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये अध्यापन कार्य करतात.

उज्वला मसदेकर या पुण्यातील कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये अध्यापन कार्य करतात.

2017 • 308 pages • PB (978-93-528-0477-1)



₹ 375

भारतातील मतदान वर्तनाचे मापन


प्रस्तुत पुस्तकातून लेखकांनी भारतातील मतदान वर्तन मापनाच्या पद्धतींच्या विविधांगी पैलूवर प्रकाश टाकत मतदारांची मते, दृष्टिकोन आणि पूर्वग्रह यांच्या मापनाच्या हेतूने उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध पद्धतींवर विस्ताराने चर्चा केली आहे. तसेच विभिन्न मतदारांच्या मतदान अनुभवांच्या विविधतेची नोंद करण्याकरता प्रत्येक पद्धतीच्या गुण आणि दोषांची चर्चा केली आहे.

लेखकांविषयी

संजय कुमार हे सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) चे संचालक आहेत. तसेच ते लोकनीति या सीएसडीएसच्या संशोधन कार्यक्रमाचे सहसंचालक आहेत.

प्रवीण राय हे सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज, दिल्ली येथे राजकीय विश्लेषक असून त्यांना राजकारण, निवडणुकीय स्पर्धा आणि भारतातील मत सर्वेक्षणं या क्षेत्रांत विशेष रुची आहे.

2018 • 176 pages • PB (978-93-528-0941-7)



₹ 395

भारतीय युवा आणि निवडणुकीय राजकारण

एक उदयोन्मुख सहभाग

भारतीय युवा आणि निवडणुकीय राजकारण हे पुस्तक भारतीय युवावर्ग आणि देशातील निवडणुकीय राजकारण यांच्यातील महत्त्वपूर्ण संबंधाचा अभ्यास करते. तसेच राजकीय समस्यांच्या युवावर्गास असलेल्या जाणिवेच्या पातळीचा अभ्यास करत तरुणांचा निवडणुकीय राजकारणाकडे वाढत कल आणि सहभाग यांचे विश्लेषण करते.

लेखकाविषयी

संजय कुमार हे सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) चे संचालक आहेत. तसेच ते लोकनीति या सीएसडीएसच्या संशोधन कार्यक्रमाचे सहसंचालक आहेत.

2018 • 228 pages • PB (978-93-532-8234-9)



₹ 425

आंतरराष्ट्रीय राजकारण

संकल्पना, सिद्धान्त आणि समस्या


भारतीय विद्यापीठांमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी या पुस्तकाची खास रचना करण्यात आली आहे.

सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुख्य संकल्पना, सिद्धान्त आणि मुद्दे यांची जाण विद्यार्थ्यांमध्ये भिनवण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल. विविध मान्यवर लेखकांनी योगदान दिलेले हे खंडात्मक पुस्तक वाचल्यानंतर या विषयाकडे पाहण्याचा आणि तो मांडण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलेल यात शंका नाही.

संपादक परिचय

रुमकी बसू या सध्या नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. सार्वजनिक धोरण आणि शासन, आंतरराष्ट्रीय संघटना, भारतातील विकासाचे राजकीय अर्थशास्त्र अशा विषयांवर त्यांची ८ पुस्तके आणि ३० लेख प्रकाशित झाले आहेत.

2017 • 596 pages • PB (978-93-515-0703-1)



₹ 375

भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पुनर्विचार


आव्हाने आणि नीती

भारताच्या सध्याच्या परराष्ट्र धोरणातील आव्हानांची व्यावहारिक आणि धोरणात्मक चिकित्सा हे पुस्तक करते. भारताचे भविष्यकालीन धोरण ठरवू शकतील अशा दीर्घकालीन घटकांचे आणि प्रवाहांचे विश्लेषण यात आढळते. २१व्या शतकातील झपाट्याने बदलत चाललेल्या, व्यामिश्र अशा जगात एक महासत्ता म्हणून उदयाला यायचे असेल, तर भारताला आपल्या परराष्ट्र धोरणांमध्ये आमूलाग्र बदल करावा लागेल, असा इशाराही लेखक देतो.

लेखकाविषयी

राजीव सीकरी यांनी एक मुत्सद्दी म्हणून भारतीय परराष्ट्र सेवेत ३६ वर्षे व्यतीत केली. २००६मध्ये परराष्ट्र मंत्रालयात सचिव म्हणून ते निवृत्त झाले.

2017 • 312 pages • PB (978-93-515-0715-4)



₹ 300

भारताची राज्यघटना, व्यावसायिक नीतिमूल्ये आणि मानवी हक्क

भारताची राज्यघटना, व्यावसायिक

नीतिमूल्ये आणि मानवी हक्क हे पुस्तक भारतीय राज्यघटना, मानवी हक्कांशी संबंधित मूलभूत बाबी आणि व्यावसायिक नीतिमूल्यांचे आचरण यांचा सर्वंकष आढावा घेते. हे पाठ्यपुस्तक विविध विषयांचे आकलन सहजसुलभ प्रकारे करून देते. त्याचबरोबर, राज्यघटनेवरील एखाद्या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट परिणामकारक आणि योग्यरीत्या गाठण्यातही ते यशस्वी ठरते.

लेखकाविषयी

प्रवीणकुमार मेल्लल्ली, सहायक प्राध्यापक, लोकप्रशासन अभ्यास विभाग, म्हैसूर विद्यापीठ, म्हैसूर.

2017 • 220 pages • PB (978-93-866-0203-9)



₹ 400

आधुनिक भारतातील राजकीय विचार



हिंदीमध्ये उपलब्ध

या खंडातील वीस स्फूर्तिदायक आणि अस्सल निबंधांमध्ये प्रमुख आधुनिक भारतीय राजकीय विचारधारांचे समग्र विश्लेषण आढळून येते. आधुनिक भारतीय राजकीय विचारसरणीतील दोन प्रमुख मतप्रवाहांचा परामर्श या निबंधांमध्ये घेण्यात आला आहे - ज्यांनी पाश्चिमात्य राजकीय परंपरा अंगिकारण्यास प्राधान्य दिले असे आणि ज्यांनी स्वदेशीवादावर भर देऊन पर्यायी विचार मांडले असे.

संपादकांविषयी


थॉमस पंथम हे पूर्वी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात प्राध्यापक होते.

केनेथ डॉयच हे जेनेसिओ येथील न्यूयॉर्क विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते.

2017 • 420 pages • PB (978-93-515-0711-6)

₹ 595

भारतीय प्रशासन



हिंदीमध्ये उपलब्ध

उत्क्रांती आणि व्यवहार

भारतीय प्रशासन : उत्क्रांती आणि व्यवहार स्वातंत्र्यानंतर झालेल्या भारतीय लोकप्रशासनाच्या वृद्धी आणि विकासाचा परामर्श या क्षेत्रातील नवीन मुद्दे आणि आव्हानांचे सखोल विश्लेषण करते. केवळ भारतीय प्रशासन व्यवस्थेतील संस्थात्मक वैशिष्ट्यांवर भर न देता, हे पुस्तक महत्त्वाच्या मुद्द्यांचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून वेध घेते.

लेखकांविषयी

बिद्युत चक्रवर्ती, प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, दिल्ली विद्यापीठ.
प्रकाश चंद, प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, दयाल सिंह (सायं.) महाविद्यालय, दिल्ली विद्यापीठ.

2018 • 368 pages • PB (978-93-532-8111-3)

₹ 325

सत्ता संपादन

भारतातील स्थिती


२०१४मधील लोकसभा निवडणूक राजकीय प्रचाराच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरली. 'सत्ता संपादन: भारतातील स्थिती' हे पुस्तक अशा प्रचार मोहिमेचा, व्यूहरचनेचा आढावा घेते; या मोहिमा कशा उभ्या राहतात; व्यक्ती आणि विचारधारा यांचा परस्परान्वय काय परिणाम होतो, याचा अभ्यास करते. २०१४ निवडणुकीच्या विश्लेषणात हे पुस्तक महत्त्वपूर्ण योगदान देते.

लेखकांविषयी

बिद्युत चक्रवर्ती हे दिल्ली विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

सुगतो हाजरा हे नवी दिल्लीत बिझनेस अँड इमेज मॅनेजमेंट सल्लागार आहेत.

2018 • 252 pages • PB (978-93-528-0406-1)



₹ 595

जागतिकीकरणातील लोकप्रशासन

सिद्धान्त आणि व्यवहार


जागतिकीकरणाच्या आजच्या युगात लोकप्रशासनाच्या क्षेत्रात होत असलेल्या घडामोडींचा सारांशात्मक आढावा 'जागतिकीकरणातील लोकप्रशासन' हे पुस्तक घेते.

शासन पद्धती समजून घेण्यासाठी आवश्यक महत्त्वाच्या पैलूंचा घेतलेला मागोवा हे या पुस्तकाचे बलस्थान आहे. हे करत असतानाच, जगभरात एकूणच समाज आणि प्रशासन प्रणालींमध्ये होत असलेल्या संक्रमणाची दखलही हे पुस्तक घेते.

लेखकांविषयी

बिद्युत चक्रवर्ती, प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, दिल्ली विद्यापीठ.
प्रकाश चंद, प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, दयाल सिंह (सायं.) महाविद्यालय, दिल्ली विद्यापीठ.

2018 • 544 pages • PB (978-93-515-0705-5)



हिंदीमध्ये उपलब्ध

₹ 450

आगामी पुस्तक

भारतातील महिलांविरुद्धचे सायबर गुन्हे

हे पुस्तक किशोरवयीन मुली आणि महिलांना लक्ष्य करणाऱ्या ऑनलाईन गुन्हांवरील सामाजिक-कायदेशीर संशोधनातील एक महत्त्वाचे योगदान ठरले आहे.


मुली किंवा महिला या ट्रोलिंग, ऑनलाईन ग्रूमिंग, गोपनीयतेचा भंग, छळवणूक, अश्लील साहित्य, लैंगिक बदनामी, मॉर्फिंग, स्पूफिंग आणि अशाच गुन्हांच्या सहज लक्ष्य कशा बनतात हे प्रस्तुत पुस्तकातून दर्शवले आहे.

लेखकांविषयी

देबारती हालदर या युनायटेडवर्ल्ड स्कूल ऑफ लॉ, अहमदाबाद, गुजरात येथे कायदेविषयक अभ्यासाच्या प्राध्यापिका असून सेंटर फॉर सायबर व्हिक्टिम काउन्सेलिंग, भारत च्या (मानद) व्यवस्थापकीय संचालक आहेत.

के. जयशंकर हे रक्षा शक्ती विद्यापीठ (पोलीस आणि अंतर्गत सुरक्षा विद्यापीठ) अहमदाबाद, गुजरात, भारत येथे गुन्हाशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख आहेत.

2018 • 272 pages • PB



₹ 520

जागतिक जिहाद आणि अमेरिका

इराक आणि अफगाणिस्तान पलीकडील शंभर वर्षांचे युद्ध


जागतिक जिहाद पौरात्य आणि

पाश्चिमात्य आधुनिक मानवी संस्कृतीसमोरील सर्वांत मोठा धोका आहे, या गृहितकावर हा अभ्यास प्रश्नचिन्ह उपस्थित करत पाश्चिमात्य आणि इस्लामिक संस्कृती परस्परांशी विसंगत असून त्या अनिश्चित काळापर्यंत एकमेकांशी झुंजत राहणार, हेच दैवाने लिहिले असेल, तर तो एका वेगळ्या संशोधनाचा विषय आहे असा दृष्टिकोन हे पुस्तक बाळगते.

लेखकांविषयी

ताज हाशमी हे इतिहास आणि सुरक्षा अभ्यासाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

2018 • 344 pages • PB (978-93-532-8241-7)



₹ 400

ऑपरेशन ब्लॅक थंडर


पंजाबमधील दहशतवादाचा प्रत्यक्षदर्शी लेखाजोखा

पंजाबमधील सुप्रसिद्ध 'ऑपरेशन ब्लॅक थंडर' ही कारवाई सुरू करण्यात आणि राबवण्यात, अमृतसरचे तत्कालीन उपायुक्त सरब जित सिंग यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्याच लेखणीतून या कारवाईचा थरारक लेखाजोखा या पुस्तकाच्या रूपात वाचकांसमोर येतो. ऑपरेशन ब्लू स्टारमुळे पंजाबमधील दहशतवाद ऊग्र बनला. पण ऑपरेशन ब्लॅक थंडरमुळे या दहशतवादाला पायबंद बसला.

लेखकांविषयी

सरब जित सिंग, आयएस (निवृत्त) हे १९८७ ते १९९२ या काळात अमृतसरचे उपायुक्त होते. त्यांना १९८९मध्ये पद्मश्रीने सन्मानित केले गेले.

2017 • 342 pages • PB (978-93-866-0271-8)



₹ 239

मूल्यांचे पुनरुज्जीवन

नैतिक व्यवहार, विश्वासार्हता आणि सुशासन यांची गुरुकिल्ली

भारतीयांनी नैतिक राष्ट्रनिर्माण करण्याच्या दृष्टीने 'मूल्यांचे


पुनरुज्जीवन' हा खंड म्हणजे आपल्या मूल्य-निद्रिस्तावस्थेला मिळालेला एक धक्का आहे. या खंडासाठी विविध क्षेत्रांतील आघाडीच्या विचारवंतांनी, धुरीणांनी लेखन केले आहे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिकेसह समाजाच्या सर्वच क्षेत्रांत प्रामाणिक, नैतिक आणि पारदर्शी व्यवहारांचा अभाव का जाणवत आहे, याची मीमांसा हे पुस्तक करते.

संपादकांविषयी

ई. श्रीधरन हे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे प्रमुख सल्लागार आणि माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत.

भरत वखनू हे वखनू अॅडव्हायजरी संस्थेचे अध्यक्ष आहेत.

2017 • 228 pages • PB (978-93-528-0403-0)



आगामी पुस्तक

₹ 595

दैनंदिन व्यवहारासाठी अर्थशास्त्र


विकास क्षेत्रातील
अभ्यासकांसाठी सुलभ
मार्गदर्शक

हे पुस्तक म्हणजे विकासाच्या अभ्यासकांसाठी आणि नागरी-सामाजिक कार्यकर्त्यांसाठी ज्यांनी या विषयाचे कुठलेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही, अशांसाठी अर्थशास्त्राचा सर्वसमावेशक सारांश आहे. या पुस्तकातून स्वतंत्र प्रकरणांच्या माध्यमाद्वारे दारिद्र्य, असमानता, सामाजिक आणि लिंग भेद आणि पर्यावरणीय प्रभाव या महत्त्वाच्या प्रश्नांचा मागोवा घेतला आहे.

लेखकाविषयी

वी. शांताकुमार सध्या अझीम प्रेमजी विद्यापीठ, बेंगळूरु येथे प्राध्यापक आहेत.

2018 • 376 pages • PB



₹ 550

भारतीय अर्थव्यवस्थेची संक्रमणावस्था

सी.टी. कुरियन यांच्या
सन्मानार्थ निबंध


भारताच्या आर्थिक वृद्धीच्या
प्रक्रियेचे सुयोग्यरीत्या

दस्तऐवजीकरण झालेले असले तरीही सर्वसामान्य आणि क्षेत्रीय संदर्भातून संक्रमणावस्थेदरम्यान आणि नंतर निर्माण झालेल्या समस्या आणि परिणाम हे धोरणकर्त्यांसाठी प्रमुख चिंतेचे विषय ठरलेले आहेत. सी.टी. कुरियन यांच्या सन्मानार्थ प्रकाशित केलेला हा खंड भारताच्या गेल्या दीड दशकातील वृद्धीच्या कामगिरीचे आणि परिणामांचे गुणवत्तापूर्ण मूल्यांकन करतो.

संपादकांविषयी

एस.जनकराजन हे सध्या साउथ एशिया कॉन्सॉर्टियम फॉर इंटरडिस्सिप्लिनरी वॉटर रिसोर्सेस स्टडीज, हैदराबाद चे अध्यक्ष आहेत. एल.वेंकटाचलम हे एमआयडीएस, चेन्नई येथे प्राध्यापक आहेत. आर. मरिय सलेथ हे सध्या मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे मानद प्राध्यापक आहेत.

2018 • 380 pages • PB (978-93-532-8204-2)



₹ 275

भारतीय अर्थव्यवस्था

स्थूल अर्थशास्त्रीय
आढावा

भारतीय स्थूल अर्थव्यवस्थेचा थोडक्यात परंतु सुबोध आढावा घेणारे हे पुस्तक आर्थिक वृद्धी आणि स्थैर्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेली सरकारी धोरणे आणि उपायांची समीक्षा करते. भारतीय संदर्भाचा आधार घेत सविस्तर केस स्टडीज, आकृत्या आणि कोष्टके, उदाहरणे यांच्या साहाय्याने हे पुस्तक आर्थिक सिद्धान्तांची वास्तव अर्थव्यवस्थेशी सांगड घालते.

लेखकाविषयी

नीलांजन बानीक यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात एम.ए. पदवी आणि अमेरिकेतील युटा स्टेट युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्रात पीएच.डी. मिळवली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार, मार्केट संरचना आणि विकास अर्थशास्त्राच्या कालपरतवे विश्लेषणावर त्यांचे संशोधन आधारित आहे.

2017 • 288 pages • PB (978-93-859-8535-5)



₹ 400

ग्रामीण विकास

तत्त्वे, धोरणे आणि
व्यवस्थापन 4e

'ग्रामीण विकास' हे भारतात ग्रामीण विकास आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील विविध धोरणे, नीती आणि कार्यक्रम यांची दखल घेणारे या विषयावरील एकमेवाद्वितीय


पाठ्यपुस्तक आहे. ग्रामीण विकासाची मूलभूत संकल्पना, धोरण संसाधने, नीती, धोरणे, कार्यक्रम आणि व्यवस्थापनाविषयी सर्वकष माहिती देणारे हे काळाच्या कसोटीवर उतरलेले असे पाठ्यपुस्तक आहे.

लेखकांविषयी

कटार सिंह, माजी संचालक, इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आणंद (आयआरएमए), गुजरात.

अनिल शिशोदिया, इन्फर्मेसन/रेफरन्स सर्विसेस डिपार्टमेंट ऑफ द कॅलगरी पब्लिक लायब्ररी, कॅलगरी, कॅनडा.

2017 • 392 pages • PB (978-93-528-0022-3)



विद्येपत्रे उपलब्ध

₹ 495

पर्यावरणीय अर्थशास्त्र

सिद्धान्त आणि उपयोजन


पर्यावरणीय अर्थशास्त्र : सिद्धान्त आणि उपयोजन म्हणजे पर्यावरणीय अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास असून; सामूहिक कृती, पर्यावरण धोरण आणि व्यवस्थापनाविषयी सिद्धान्तांवर यात विशेष भर आहे. सिद्धान्त आणि सराव यांचा समतोल मेळ असलेल्या या पुस्तकात पर्यावरणीय अर्थशास्त्रातील अनेक मूलभूत संकल्पना, साधने, तंत्रे यांची ओळख करून देण्यात आली आहे.

लेखकाविषयी

कटार सिंह, माजी संचालक, इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आणंद (आयआरएमए), गुजरात.

अनिल शिशोदिया, इन्फर्मेसन/रेफरन्स सर्विसेस डिपार्टमेंट ऑफ द कॅलगरी पब्लिक लायब्ररी, कॅलगरी, कॅनडा.

2017 • 408 pages • PB (978-93-528-0397-2)



₹ 375

विकासाचे अर्थशास्त्र


सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने

विकासाचे अर्थशास्त्र : सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने हे पुस्तक अशी भूमिका मांडते, की वृद्धी, उत्पन्नाचे वितरण आणि गरिबी निर्मूलनावर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्याऐवजी विकास धोरणांचे मूलभूत उद्दिष्ट सर्वसमावेशक वृद्धी हे असले पाहिजे. विकासाच्या मुद्द्यांकडे हे पुस्तक तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहते, तसेच विकसनशील देशांनी राबवलेल्या यशस्वी आणि अयशस्वी धोरणांचा धांडोळा घेऊन त्यांचे विश्लेषण करते.

लेखकाविषयी

सय्यद नवाब हैदर नक्वी, एचईसी डिस्टिंग्विश्ड नॅशनल प्रोफेसर, फेडरल उर्दू युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इस्लामाबाद

2017 • 292 pages • PB (978-93-528-0400-9)



₹ 465


सूक्ष्म अर्थशास्त्राचा सिद्धान्त

'सूक्ष्म अर्थशास्त्राचा सिद्धान्त' हे विषयांवर विस्तृत चर्चा घडवून आणणारे उपयोजन आणि विस्तार; व्यवसाय संस्था सिद्धान्त; उत्पादन, मूल्य आणि पुरवठा; सार्वत्रिक आणि आंशिक समतोल; कल्याण अर्थशास्त्र; माहिती आणि अशाश्वतता; बाजारपेठ अपरिपूर्णता आणि खेळ सिद्धान्ताचे समग्र पुनरावलोकन.

लेखकाविषयी

पंकज टण्डन, बॉस्टन विद्यापीठ, बॉस्टन.

2018 • 364 pages • PB (978-93-528-0418-4)



₹ 375


विकासाच्या अभ्यासाची तोंडओळख

विकास अभ्यासाची तोंडओळख हे पुस्तक विकासाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि प्रशासकीय पार्श्वभूमीचा एकत्रित व समतोल आढावा घेते. सैद्धान्तिक आणि प्रायोगिक आयामांचे विश्लेषण करते. विकास म्हणजे निव्वळ आर्थिक वृद्धी नव्हे, हे वास्तव लेखक अनेक विकसनशील देशांमधील विद्यमान आणि गतकाळातील उदाहरणे मांडून सप्रमाण दाखवून देतो.

लेखकाविषयी

बी. के. पटनाईक, प्राध्यापक, स्कूल ऑफ एक्स्टेंशन अँड डेव्हलपमेंट स्टडीज, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU), नवी दिल्ली.

2018 • 300 pages • PB (978-93-528-0421-4)



आगामी पुस्तक

₹ 500

इंडिया कनेक्टेड


नव माध्यमांच्या प्रभावाचे समीक्षण

नवमाध्यमे सामाजिक चळवळी उभारण्यात योगदान देऊ शकतात का? नवमाध्यमांच्या चौकटीतून कोण वगळले गेले आहे? सर्वसाधारण जनमानसाच्या वर्तुळावर याचा काय परिणाम होतो? आणि नवमाध्यमांवर कशाप्रकारे अंकुश ठेवता येऊ शकतो? या प्रश्नांची उत्तरे देताना हे पुस्तक भारतातील नव माध्यमांच्या वाढीचे समीक्षात्मक परीक्षण करते.

लेखकांविषयी

सुनेत्रा सेन नारायण या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्ली येथे असोसिएट प्रोफेसर आहेत. शालिनी नारायणन या कम्युनिकेशन्स कन्सलटंट असून त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्ली येथे असोसिएट प्रोफेसर होत्या.

2018 • 272 pages • HB (978-93-532-8265-3)



आगामी पुस्तक

₹ 440

माहिती अधिकार कायद्याद्वारे पत्रकारिता

माहिती, तपास, परिणाम

माहिती अधिकार कायद्याद्वारे पत्रकारिता हे पुस्तक माहिती अधिकार कायद्याचे शोध पत्रकारितेला होणारे साहाय्य अधोरेखित करते. तसेच कथानकाच्या माध्यमातून, लेखकाचे चिकाटीचे प्रयत्न करून माहिती अधिकार कायद्याचा वापर करून बातम्या गोळा करणे, योग्य परिणामांवर लक्ष केंद्रित करून पाठपुरावा घेणे यांवर प्रकाश टाकत लेखकाचे स्वानुभव वाचकांसमोर उलगडते.

लेखकांविषयी

श्यामलाल यादव हे द इंडियन एक्सप्रेस, नवी दिल्ली येथे वरिष्ठ संपादक असून ते त्यांच्या शोधपत्रकारितेसाठी जागतिक स्तरावर सुपरिचित आहेत.

2018 • 244 pages • PB



₹ 350

भारतीय माध्यम व्यवसाय 4e

भारतीय प्रसारमाध्यम उद्योगाचा इतिहास, सध्याची गुंतागुंत, नियमन, आर्थिक बाबी, तंत्रज्ञान, मूल्यांकन, केस स्टडीज, कल (भारतीय आणि आंतरराष्ट्रीय) आणि या उद्योगाच्या चलनाविषयीचे नेमके आकलन अशा विविध पैलूंची माहिती हे पुस्तक वाचून मिळते. पत्रकार, माध्यम व्यावसायिक, विद्यार्थी आणि ज्यांना माध्यमांमध्ये गुंतवणूक करायची आहे, अशा सर्वांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक!

लेखकांविषयी

वनिता कोहली-खांडेकर या माध्यमतज्ज्ञ आणि लेखिका आहेत. गेल्या दशकभराहून अधिक काळ त्या भारतीय माध्यम उद्योग आणि मनोरंजन विश्वाचा अभ्यास करत आहेत. त्या बिझनेस स्टॅण्डर्ड आणि मिडडे या दैनिकांसाठी स्तंभलेखन करतात. बिझनेसवर्ल्ड आणि अन्स्ट्रँड यंगसाठीही त्यांनी काम केले आहे.

2015 • 476 pages • PB (978-93-515-0721-5)



हिंदीमध्ये उपलब्ध

₹ 525

शहरे आणि सार्वजनिक धोरण


भारतीय शहरी प्राधान्यक्रम

शहरे आणि सार्वजनिक धोरण या पुस्तकात शहरांच्या आर्थिक सिद्धान्तांची उदाहरणे दिली आहेत, तसेच भारताचा नागरी कार्यक्रम विकसित करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नागरी व्यवस्थापनातील सर्वोत्तम प्राधान्यक्रमांचे धडे दिलेले आहेत. यात आर्थिक विकासाकरिता सार्वजनिक वित्त आणि वृद्धीला पूरक ठरू शकणारी शहरांची मध्यवर्ती भूमिका स्पष्ट केली आहे.

लेखकांविषयी

प्रसन्न के. मोहंती अर्थशास्त्राचे चेअर प्रोफेसर, हैदराबाद विद्यापीठ.

2018 • 348 pages • PB (978-93-528-0959-2)



हिंदीमध्ये उपलब्ध

भारतीय भाषा प्रकाशन प्रकल्प

सन 2015 मध्ये सुरु झालेल्या सेज भाषा उपक्रमातर्फे, वैचारिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक थरापर्यंत अत्याधुनिक संशोधनाद्वारे भारतीय भाषांमधून पोहोचण्याचा आमचा निर्धार आहे. याची सुरुवात आम्ही मराठी आणि हिंदीपासून केलेली आहे. वाजवी दरांमध्ये दर्जेदार प्रकाशने उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम आम्ही प्रत्येक भारतीय भाषेमध्ये राबवणार आहोत.



अधिक वाचण्यासाठी
स्कॅन करा



विक्रीविषयी माहिती

Madhusoodan G. Ghanekar
Mob: +91 93712 36202
e-mail: madhusoodan.ghanekar@sagepub.in

Ameya A. Ashtikar
Mob: +91 98607 41890
e-mail: ameya.ashtikar@sagepub.in

Hemant Uttamrao Mhaske
Mob: +91 98222 53240
e-mail: hemant.mhaske@sagepub.in

ऑर्डर नोंदवण्याचे दोन सुलभ मार्ग

त्वरित पुस्तके मिळण्यासाठी या साइटवर जा.
www.sagebhasha.com
ई-मेल: marketing@sagepub.in
bhashasales@sagepub.in

प्रस्तुत माहिती पुस्तकसूची छापण्याच्या वेळेची आहे याची कृपया नोंद घ्यावी. किमती कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदलू शकतात.

आपण सामाजिक शास्त्रे या क्षेत्रात
लिखाण करता? आपल्याला हे लिखाण प्रकाशित करायचे आहे?

मग सेजच्या साह्याने प्रकाशित करा

सेजचा जगन्मान्य उत्कृष्ट दर्जा

भारतीय भाषांमध्ये विद्वत्तापूर्ण
शैक्षणिक प्रकाशने

हस्तलिखितापासून प्रकाशनापर्यंत
< 90% प्रक्रिया सेजकडून व्यवस्थापित

प्रकाशनासाठी कोणतेही शुल्क नाही

सेजच्या जागतिक विपणन व्यवस्थेत
आणि ई-बुक उपक्रमांत थेट अंतर्भाव

विक्री आणि रॉयल्टीबाबत
पूर्ण पारदर्शकता

सर्व हस्तलिखिते/भाषांतरांचे
समीक्षकांच्या पॅनलकडून मूल्यांकन

भारत आणि जगभरात विस्तृत वितरण

आमची प्रकाशने या
विषयांमध्ये आहेत:

- समाजशास्त्र
- मानसशास्त्र
- शिक्षण
- समुपदेशन आणि मानसोपचार
- नागरी अभ्यास
- कायदा आणि फौजदारी न्याय
- अर्थशास्त्र आणि विकास
- संशोधन पद्धती
- राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध
- आरोग्य आणि समाजकार्य